

JAINEX AAMCOL LIMITED

Reg Office: L-3, MIDC Industrial Area P.O. Chikalthana Aurangabad - 431006

Email: accounts@jainexgroup.com CIN: L74999MH1947PLC005695

Date: 14.02.2024

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,Fort, Mumbai - 400 001.

Scrip Code: 505212

Sub: Submission of copies of Newspaper Advertisement

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the unaudited Financial Results of Jainex Aamcol Limited for the quarter and nine months ended December 31, 2023, published in English language newspaper and Regional (Marathi) language newspaper namely "Active Times" and "Mumbai Lakshadeep" respectively on February 14, 2024.

This is for your information and records. Kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully, For Jainex Aamcol Limited

Rahul Dugar Director

DIN: 00013704

PUBLIC NOTICE

No from 9558 to 10116 of THE ASSOCIATION

OF THE HANUMAN BUILDING PREMISES
OWNERS PRIVATE LIMITED Situated at

BOMBAY YARN HOUSE 47/49 NOKHODA

STREET BOMBAY-400003 IN the Name of SHRI.MAHANDRA CHANDULAL SHAH,

SAROJ BABULAL SHAH & PREMILA RAMESH-

CHANDRA SHAH have has been reported

lost /misplaced and an application has been made by them to the society for issue of DUPLICATE SHARE certificateTHE Society

hereby invites Claims or objections (in

Writing] for issuance of Duplicate share certificate within the period of 7 [seven]

DAYS from the date publication of this No

date publication of this Notice. If no claims/

objection are received during this period

the society shall be free to issue duplicate share certificate.

For & On Behalf Of

The Association Of Th Hanuman Building

Premises Owners Private Limited. SD/- (HON. SECRETARY) umbai Date 13/02/2024

PUBLIC NOTICE

SMT SUDHA CHINTAMANI

MUSALE a Member of The Yoganand Co-operative Housing

Society Ltd. having address at L.T

Road, Vazira Naka, Borivali (West),

Mumbai - 400091 and holding Flat No.5-B/182 in the building of the

society, died on 01/12/2017 without

The Society hereby invites claims

or objections from the heir or heirs

or other claimants/ objector or

objectors to the transfer of the said

shares and interest of the deceased

member in the capital/property of

the society within a period of 14

days from the publication of this

notice, with copies of such

documents and other proofs in

support of his/her/their claims/

objections for transfer of shares

and interest of the deceased

member in the capital/property of

the society. If no claims/ objections are received within the period

prescribed above, the society shall

be free to deal with the shares and

interest of the deceased member in

the capital/property of the society ir

such manner as is provided under

the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received

by the society for transfer of shares

and interest of the deceased

member in the capital/property of

the society shall be dealt within the

manner provided under the bye-

laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society

s available for inspection by the

claimants/ objectors, in the office of

the society/ with the secretary of the society between 7 P.M. to 8 P.M.

Monday To Friday (Wednesday

and Sunday Holiday) from the date of publication of the notice till

The Yoganand Co-op. Housing Society Ltd.

For and on behalf of

the date of expiry of its period.

Place : Mumbai 400091

making any nomination.

Place : Mumbai

Notice is hereby given that Share CERTIFICAT No; 25 for 559 {five hundred fifty nine} Ordinary Shares bearing Distinctive

An ISO 9001 - 2015 Compnay (MCGM Regd. Engineer Since 1995) from 14/02/2024 to 19/02/2024 18/1827, Mhada Vanrai, Opp. Hub Mall, W.E.Highway, Goregaon (E), Mumbai - 65 Mob No: 8652050960 / 9867812498 Tender cost: Rs. 4000/- in cash

(Non- refundable) Note: Last date of tender submission is 21st February 2024 at office of Gopinath Nambiar & Associates

Advertisement Giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and rule 4 (1) of the Companies (Authorised to Register

Rules, 2014] . Notice Is Hereby Given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at Mumbai that Prima Terra Develope LLP a Limited Liability Partnership a busine entity may be registered under Part I of Chapte XXI of the Companies Act 2013, as a company imited by shares.

2. The principal objects of the company are follows: To carry on the business of real estat activities relating to developers, developers purchase, acquire, take on lease or in exchang or in any other lawful manner any area, land ouilding, structures, constructing or reconstruction real estate project and to turn the same in account, develop the same and dispose of o maintain the same and to build township markets or other buildings residential and ommercial or conveniences thereon and to quip the same or part thereof.

3. A copy of the draft Memorandum & Articles of Association of the proposed company may be inspected at the office at Plot A 44 45, MIDC Marol, Andheri East, Chakala MIDC, Mumbai 400093

4. Notice is hereby given that any person objecti to this application may communicate their objection writing to the Central Reservation Centre Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plo No. 6, 7, 8, Sector 5, IMT Manesar, Distric Gurgaon (Haryana), Pin Code-122050, withi wenty-one days from the date of publication of this otice, with a copy to the company at its register

Dated This 14th day of February 2024 Name(s) of Applicant 1. Shrikant Jagdishprasad Tiberwala 2. Harshvardhan Tiberwala

PUBLIC NOTICE

My clients Mr. Prasad Madhay Parkar and Mr, Vishnukumar Madhav Parkar desires to get transferred the premises i.e. E/ 30-A, Gurukrupa Nandadeep Eversa CHS Ltd., Sahakar Nagar, Rood No.4, Shell Colony, Chembur, Mumbai 400071. admeasuring Sq mt 289.69 sq.ft Carpet. (hereinafter referred to as 'the said premises') My Clients hereby invites claims or objections, if any, from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares in respect of said premises within a period of 7 (Seven) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/their claims/objections for transfer of shares and interest in respect of said premises in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above my clients Mr. Prasad Madhay Parkar and Mr. √ishnukumar Madhav Parkaı shall be free to deal with the shares and interest of the said premises the capital/property of the Society in such manner as is provided under the Bye-Laws of the Society.

Place: Mumbai

Dated this 14th day of February, 2024.

> Sd/ Nirmala K. Bhosale

Advocate High Court 117/3834, Nehru Nagar, Kurla (East), Mumbai - 400 024.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Mahesh Ariun Bakalkar, owner of Room No. 3/333/4048 situated at Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai - 400 083 (herein referred to as said Room) applied for mortgage loan against the said room from The saraswat co-operative Bank Ltd., Vikhroli Branch, AND WHEREAS Originally said Boom allotted by MHADA to Ariun Bhiwa Bakalkar who died intestate ON 10.05.1990 at Mumbai, thereafter the authority transferred the said room on the name of present owner Mr. Mahesh A. Bakalkar. AND WHREAS the original Allotment letter

issued by MHADA in favour of late owner Arjun Bhiwa Bakalkar, alongwith Payment receipts, has been misplaced. All the persons are hereby informed not to

deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, lien, gift mortgage, pawn, pledge, and or any legal hires of Ariun Bhiwa Bakalkar whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within fourteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims, may proceed ahead and conclude the mortgage proceedings with the said saraswat co-operative Bank Limited, Vikhroli Branch

SCHEDULE

Room No. 3/333/4048 situated at Tagore Nagar, Vikhroli (E), Mumbai - 400 083, Village - Hariyali, Taluka - Kurla MSD, Survey No. 113 C.T. S No. 153

S.S. Vichare (Advocate) Office No. 1. Sai Shraddha 'C' Wing Behind Vikhroli Bus depot, Vikhroli (E)

Mumbai - 400083

Wednesday 14 February 2024

PUBLIC NOTICE

Member of the Galaxy Orion Co-operative

Housing Society Ltd. having, address at Plo No. 50A, Sector 35D, Kharghar, Navi Mumba 410210 and holding flat No. A 1002, in the building of the society, died on 29/11/2018 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector of objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice with copies of such documents and other roofs in support of his/her/their claims objections for transfer of shares and interes of the deceased member in the capital property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the societ in such manner as is provided under the bye -laws of the society. The claims/ objections if any, received by the society for transfer o shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary o the society between 10 A.M. to 05 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of The Galaxy Orion Co-op. Housing Society Ltd Place: Kharghar, Navi Mumbai Date: 14-02-2024 Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is issued on behalf of my client Smt. DINA ASHWIN POLADIA, residing at Flat No.9, 2nd Floor, Malad Satka Society, Kissan Cross Road, Malad (West), Mumbai 400064 That my client's husband Shri. ASHWIN PREMJI POLADIA was the original owner of the Flat No. 9 on 2nd Floor admeasuring about **440 Sq.ft**., Built up area, in the Buildinknown as "Malad Satkar Co-operative Housing Society Ltd situated at Kissan Cross Road, Malad (West), Mumba 400064, (hereinafter called the said flat premises). and he was holding fully paid up 5 (five) shares bearing Share Certificate No. 9, bearing Distinctive Numbers from 41 to 45 (both inclusive) (hereinafter called the shares and interest in the capital of the said society).

he said Shri. ASHWIN PREMJI POLADIA has expired o 25.03.2009 at Mumbai, leaving behind my client only lega eir(s). If there are any other legal heirs of my client's husband Shri. ASHWIN PREMJI POLADIA then may sent their claim/ with documentary evidence to the undersigned within 15 days from the date of publication notice hereof at my office at Mr. JAGDISH TRYAMBAK DONGARDIVE, Advocate High Court & Notary (Govt. of India), at Plot No. AD-232, Room No.18 Shree Mangal CHS Ltd., Gorai 2, Borivali (West), Mumba

Sd/- ADVOCATI

Place: Mumbai JAGDISH TRYAMBAKRAO DONGARDIVE Advocate & Notary Govt. of India

Date: 11.08.2023 Hon. Secretary RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED CIN: L15310MH1991PLC064563 Registered Office: Plot No C 17 / 2, MIDC, Industrial Area, District Raigad, Taloja Maharashtra. 410208:

l	Telephone No: 022-23481267, Email Id: info@rishabhdighasteel.com					
S	Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st					
ı	December, 2023.			(Rs. In Lacs)		
(SR.		For the Quarter Ended		For the Nine Month ended		
No	PARTICULARS	31-Dec-2023	31-Dec-2022	31-Dec-2023		
		Unaudited	Unaudited	Unaudited		
1	Total Income from Operations	9.76	9.76	24.31		
2	Net Profit/(Loss) for the period(before Tax,					
	Exceptional and/or Extraordinary items)	(8.00)	(9.36)	(37.02)		
3	Net Profit / (Loss) for the period before tax					
ㄴ	(after Exceptional and/or Extraordinary items)	(8.00)	(9.36)	(37.02)		
4	Net Profit / (Loss) for the period after tax	(0.00)	(0.00)	/		
ㄴ	(after Exceptional and/or Extraordinary items)	(8.00)	(9.36)	(37.02)		
5	Total Comprehensive Income for the period					
ı	[Comprising Profit / (Loss) for the period					
L.	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]					
6	Equity Share Capital (face value of 10/- each)	548.64	548.64	548.64		
7	Other Equity		-			
	Earnings Per Share(for continuing and discontinued operations)- Basic:	(0.15)	(0.17)	(0.67)		

vies:

The above Un-Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 13 February, 2024. The Statutory Auditors have carried out Limited Review of the audited Financial Results for the quarter ended 31st December, 2023 as per the SEBI Circular dated 18th October, 2019.

The company had taken an approval from the shareholders with respect to the sale of assets by conducting an Extra-Ordinary General meeting of share-holders on 18th Nov, 2023. Pursuant to the approval, the

tered into an agreement for sale of assets against which the company has received a advance of INR 1287 lakhs as on the date of this result. The registration of the sale agreement is unc

advance of the Levi nation of the Component of the Compon

Cost of Power & Fuel Rs 1,47,840/For the quarter ended 31,12,2023 the management has not provided current tax provision since the company has made an over all loss uptill quarter ended 31,12,2023
Previous year/period figures have been recasted and / or regrouped wherever necessary.

For Rishabh Digha Steel And Allied Products Ltd.

Place: Raigad Date: 13.02.2024

Mr. Ashok Mehta Managing Director DIN: 00163206

परिशिष्ट क्र.१६ (उपविधी क्र.३५ अन्वये)

जाहिर नोटीस

जीवनदीप कांदिवली एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., आनंदीबाई काळे मार्ग,महावीर नगर,कांदिवली प., मुंबई-४०० ०६७ या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीमधीत मधील सदिनका क्र.६०३,धारण करणारे श्रीमती क़ुवरबेन लक्ष्मण राठोड यांचे दिनांक ०५.०९.२००२ निधन झालेले आहे.त्यांच्या पश्चात एस.आर.ए.परिपत्रक १४५ दिनांक २४.१०.२०१३ व परिपत्रक क्रमांक १५२ दिनाक ०५.०६.२०१५ नुसार त्यांचा वारसदार त्यांच मुलगा श्री वामन लक्ष्मण राठोड यांनी संस्थेकडे वारस नोंदीबाबत अर्ज दाखल केला आहे. संस्था य जाहिरातीव्दारे संस्थेच्या भांडवलात / मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्या/ हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन 9 दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पुष्ट्चर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन पुरावे सादर करावेत.जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकत . सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्य हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल.जर अशा नेणत्याही हक्क मागण्या/ हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्या येईल नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालया अध्यक्ष,सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

ठिकाण:-मुंबई

दिनांक :-१४.०२.२०२४

सही/-अध्यक्ष/सचिव जीवनदीप कांदिवली एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.,

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/791/2024 Date: - 13/02/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 114 of 2024

Applicant :- Monica Co-operative Housing Society Ltd.,
Address : - Opp. Gurukul Society, Panchpakhadi, Thane (W) 400602.
Versus

Opponents : - 1. M/s. Sangeeta Builders Proprietor Shri. Natwarlala Viraj Thakkar 2. Smt. Eniid Abreo Legal heirs of Joseph D Abreo 3. Smt. Pearl Gonsalves Married daughter of deceased Joseph D Abreo 4. Gurukul Co-operative Housing Society Limited 5. Shivneri Co-operative Housing Society Limited 6. Shri. P. H. Jadhav. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property massubmit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this egard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 29/02/2024 at 12:00 p.m Description of the Property:- Mouje Panchpakhadi, Tal. Thane, Dist-Than

Survey No./CTS No. Hissa No. Total Area 1086.09 sq.mtrs. Final Plot No. 314, TPS - 1 2(A) 350 sq.mtrs.

Sd/-(Dr. Kishor Mande) (Seal) District Deputy Registrar

Co-operative Societies, Thane. & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

TENDER NOTICE TENDER FOR BUILDING REPAIR & PAINTING

WORK. Sealed tenders are invited from qualified & renuted contractors who have executed repair works to quote for Waterproofing, Repair, Painting & Allied Work of SADGURU COMPLEX 1 CD WING CHS LTD. FILM CITY ROAD, Near Satellite Tower, Goregaon East, Mumbai - 400 063.

The cost of Tender is Rs. 10,000/- (Non-Refundable) The Tender will be available at the Society Office 09.00 To 11.00 a.m and 7.00 p.m. to 9.00 p.m. from 15.02.2024 to 21.02.2024. The Society reserved its

The technical (Part 'A') & commercial bid (Part 'B')

rights to accept or to reject Any or all tenders without assigning any reason. For Sadguru Complex 1 CD WING CHS LTD

Chairman - Anuj Agarwal - 9821072980

PUBLIC NOTICE

We, M/s. Prithvi Land Developers, hereby bring to the kind notice of general Public that Environment Department, Government of Maharashtra has been accorded in Environmental Clearance for Residentia project at S. No. 220/1 2 3 4 5 6 7 8 S No. 140/9,10, Village: Ghodbunder, Taluka S.NO. 140/9, Ity, Village: Gnodobunder, auta-Thane, District- Thane, vide letter dated 08th February, 2024 bearing file No. SIA/MH/INFRAZ/448852/2023, EC Identification No. EC24B038MH171352. The copies of the clearance letter are available with Maharashtra Pollution Control Board and may also be seen on the Website of the December of Environment. of the Department of Environment Government of Maharashtra a http://parivesh.nic.in/ M/s. Prithvi Land Developers.

PUBLIC NOTICE

Notice is given to the public on behalf of my client MEENA PURSNANI & MADHU PURSNANI, owner of Flat No. 330, 3rd Floor, Shivaji Nagar Co-operative Housing Society Limited, Delisle Road, N. M. Joshi Marg, Mumbai - 400013.

That the original Agreement between Builder & J. Anthony Viegas, Agreement between J. Anthony Viegas & Agustine Medeira, Agreement between Agustine Medeira & Navratanram V. Kapoor, and Agreement between Navratanram V Kapoor & Anil Navratanram Kapoor, Agreement between Anil Navratanram Kapoor & Ambala Devichand Jain, concerning the above Flat No. 330, are lost by my client and is not traceable in spite of her diligent efforts.

If any other person/s or financial institution/s, bank/s etc., has/have any claim by way of Lien, Mortgage, Gift, Inheritance, Trust or in any other manner whatsoever in respect of the said Flat No. 330 may send their claim/s along with necessary documentary proof to the undersigned advocate within 15 days from date hereof, in absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property have no claim by virtue of lost documents.

SCHEDULE OF PROPERTY

All that the Residential Flat No. 330, 3rd Floor, Shivaji Nagar Co-operative Housing Society Limited, Delisle Road, N. M. Joshi Marg, Mumbai - 400013, and said Building constructed on ALL THAT pieces or parcel of land bearing C. S. No. 2/105 of Lower Parel Division. Sd/

ADV. SANTOSH R. PATIL

Place: Mumbai D-4. Ground Floor, Shree Pimleshwar CHS Ltd. Dated: 14.02.2024 M. P. Marg, Currey Road (W), Mumbai - 400013.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that :-(i) I/We being Yuvaraj Gopal Poojary And Pushpa Yuvaraj Poojary (herein stated as "the Purchasers"), residents of Mulund-east Mumbai 400081 intend to purchase "the Property" herein briefly described and stated as "the Property", which is currently owned/possessed/occupie by Mr. K. K. Kuchelan and Mrs. Janki Kuchelan (herein states as the Seller/s") residing there at Flat No 103/104, PEARL New Pearl CHS Ltd. Nirmal Life Styles, Mulund West, Mumbai 400080.

DESCRIPTION OF "the Property"

Flat No.103, admeasuring about 458 sq. ft. of Carpet Area and Flat No. 104 admeasuring about 407 sq. ft. of Carpet Area lying and situate a 1st floor, PEARL building, New Pearl Co-Op. Housing Society Limited (NPCHSL), Nirmal lifestyle Residency, LBS Marg, Mulund-west Mumbai-400080 together with all the rights/title/interest attached thereto including Five fully paid equity shares of NPCHSL bearing distinctive numbers from. 011 to 015. currently in the name/s of the Seller/s

(ii) If any person/entity is having any objection or any claim/charge encumbrance on "the Property" are hereby notified to raise/lodge such objection/claim within a period of fourteen days of the publication of this public notice by Registered Post to the undersigned at the address stated herein below, failing which the Purchasers shall proceed to complete the required documentation formalities to complete the purchase of "the Property" herein stated.

Place: MUMBAI. Yuvaraj Gopal Poojary And Date: 13.02.2024 Pushpa Yuvaraj Poojary Address- B-105, Om Shabhar Sane Guruji Nagar, Navghar cross Road Mulund East, Mumbai 400081

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the Late MR. CHIMANLAI VRAJLAL MEHTA & MRS. MANJULABEN CHIMANLAI MEHTA, were the Joint owners with MR. MAHESH CHIMANLAI MEHTA in the respect of the said Flat No. A-104, First Floor, area 36 Sq. Ft. Built Up, Share Certificate No.17 and shares of Rs.250/- bearin Distinctive Nos. from 81 to 85., in NEWALANKAR CO-OP. HSG. SOC LTD", (TNA/ (TNA) / HSG / (TC) / 4431/1991-92, Dated: 27/07/1991 at Narayan Nagar Road, Bhayander (West), Dist. Thane - 401101 & Late MR. CHIMANLAL VRAJLAL MEHTA expired on 11/06/2010 & MRS. MANJULABEN VRAJLAL MEHTA, expired on 17/08/2015 leaving behind their legal heirs (1)MR. MAHESH CHIMANLAI MEHTA (Son) and (2) MRS. VARSHA PRAKASH DOSHI (Married Daughter) are the only Legal Heirs and the said legal heir No.02 i.e MRS. VARSHA PRAKASH DOSHI (Married Daughter) releasing he shares, rights, interest in favour of his Brother namely legal heir No.01 i.e. MR. MAHESH CHIMANLAL MEHTA. All Persons having any claim in respect thereof by way of Sale, exchange, gift, mortgage, release, Possession or otherwise howsoever are requested to inform the same in RAWAT, A-209, Kavita Apt, Navghar Road, Bhayander (E), Thane **401 105.**, within 14 days from the date hereof failing which, the claim of claims if any, of such person or persons will be considered to have been waived and or abandoned and the transfer shall be completed

Adv. VÎKAS U. RAWAT Place: Mumbai Date: 13.02.2024 Advocate High Cour

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the Late MR. RAJESH PRAFFULCHANDRA SHAH, was the Sole owner in the respec of the said Shop No. 05, Ground Floor, area 216 Sq. Ft. Built Up Share Certificate No.005 and shares of Rs.250/- bearing Distinctive Nos. from 21 to 25., in PARSHWANATH CO-OP.HSG. SOC LTD", (TNA/ (TNA)/HSG/(TC)/442/1985-86, Dated: 21/01/1986 at Narayan Nagar, Bhayander (West), Dist. Thane – 401101 & Late MR. RAJESH PRAFFULCHANDRA SHAH, expired on 09/11/2022, leaving behind his legal heir (1) Mrs. VANDANA RAJESH SHAH (Wife) and (2) MR. MAYUR RAJESH SHAH (Son) and (3) MR. KEWAL RAJESH SHAH (Son) are the only Legal Heirs and legal heir No.1 and No.2 are releasing their shares rights, interest in favour of their Mother namely legal heir No. i.e. Mrs. VANDANA RAJESH SHAH. All Persons having any claim in respect thereof by way of Sale, exchange, gift, mortgage release, Possession or otherwise howsoever are requested to inform the same in writing to the undersigned having their address a Advocate VIKAS U. RAWAT, A-209, Kavita Apt, Navghar Road, Bhayander (E), Thane – 401 105., within 21 days from the date hereof falling which, the claim or claims if any, of such person or nersons will be considered to have been waived and or abandoned and the transfer shall be completed.

Adv. VIKAS U. RAWAT Place: Mumbai Date: 13.02.2024 Advocate High Cour

JAINEX AAMCOL LIMITED

Regd Off & Works: L-3 MIDC, Industrial Area, P.O. Chikalthana, Aurangabad 431006 Tel: +91 240 6614480 Fax No . +91 240 2482208 Email: kb@jnxaamcol.co.in/info@jnxaamcol.co.in CIN:L74999MH1947PLC005695

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2023

Quarter Ended Nine months Ended Year Ende **PARTICULARS** 12/31/2023 | 9/30/2023 | 12/31/2022 | 12/31/2023 | 12/31/2022 | 3/31/2023 Reviewed Reviewed Audited 497.88 -15.68 533.38 32.8 514 1482.89 35 29.71 1515 2034.65 154 175.96 Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before Tax
(After Exceptional and / or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period after tax 175 96 15 68 32.8 29.71 154 -5.32 33.80 20.73 125.44 (After Exceptional and / or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period
comprising Profit / Loss for the period (after Tax) -5.32 33.80 20.73 125.44 and other Comprehensive Income (after Tax)
Equity Share Capital
Earnings Per Share (of Rs. 10/- each) 149.94 149.94 149.94 149.94 149.94 149.94 (for continuing and discontinuing operations)

Basic & Diluted NOTES:

1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under the Country of the Country tegulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter nd nine month ended 31st December 2023 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's ebsite www.jainexaamcol.com.

The aforesaid Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee & subsequently approved by the Board of Directo The actives of values in an isal results have been relevantly of its Addition Confirming a Subsequently approved by the board of billeton the Company after investing held on 13-02-2024.

The Figures have been rounded to the two decimals of the lakhs. Previous year's figures have been regrouped, recast and rearrange rever necessary to make them comparable with the current period figures.

For JAINEXAAMCOL LIMITED Place: Aurangabad Date: 13-02-2024

Sd/-MOHANLAL Z. KOTHARI MANAGING DIRECTOR DIN: 01486305

EUREAU VERITAS

Gerificación

NABCE

Read Daily Active Times

ACTIVE TIMES

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 40602 E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/740/2024 Date: - 09/02/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963


Application No. 12 of 2024

Chief Promoter:- Mr. Bhanwarlal Premaramji Bhati Applicant:- (Niyojit) Om Sadananda Co-operative Premises Society Ltd., Address:- Old survey no. 357, New Survey no. 84, Hissa no. 09, Goddev Gaon, Bhayandar (East), Tal & Dist. Thane.

Opponents: - 1. M/s Mr. SAINATH BUILDERS AND DEVELOPERS Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The nearing in the above case has been fixed on 27/02/2024 at 01:30 p.m

Hissa No.

Description of the Property :-Mouje Goddev, Bhayandar (E) Tal. Mira Bhayandar, Dist-Thane





City Survey No.

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Total Area

PUBLIC NOTICE

Notice is given to the public on behalf of my client Ashok Atmaram Girkar, owne of Industrial Unit No. 12, (also known as 112), 1st Floor, Building "A", Tantia Jogan Industrial Premises Co-operative Society Limited, J. R. Boricha Marg, Sitaram Mill Compound, Mumbai - 400011, admeasuring 787 Sq.ft. Carpet Area (hereinafter referred to as the said "INDUSTRIAL UNIT").

That the First original Agreement between Sitaram Mills Limited and Bobbin Mfg. Co. Pvt. Ltd., and Second Original Agreement between Bobbin Mfg. Co. Pvt. Ltd. and Shashikant Shivram Kudtarkar, concerning the said "INDUSTRIAL UNIT" is lost by my client and is not traceable in spite of his diligent efforts, and a complain regarding the same has been registered with N. M. Joshi Marg Police Station Mumbai, on 13.02.2024 (lost report No. 20664-2024).

If any other person/s or financial institution/s, bank/s etc., has/have any claim by way of Lien, Mortgage, Gift, Inheritance, Trust or in any other manner whatsoever in respect of the said "INDUSTRIAL UNIT" may send their claim/s along with necessary documentary proof to the undersigned advocate within 15 days from date hereof, in absence of any claim within stipulated period, it shall be deemed that the property has no claim by virtue of lost documents.

SCHEDULE OF PROPERTY

All that the Industrial Unit No. 12, (also known as 112), 1st Floor, Building "A" Tantia Jogani Industrial Premises Co-operative Society Limited, J. R. Boricha Marg, Sitaram Mill Compound, Mumbai - 400011, admeasuring 787 Sq.ft. Carpe Area, and said Building constructed on ALL THAT pieces or parcel of land bearing C. S. No.72 (part) of Lower Parel Division.

ADV. SANTOSH R. PATIL

D-4, Ground Floor, Shree Pimleshwar CHS Ltd. Place: Mumbai M. P. Marg, Currey Road (W), Mumbai - 400013. Dated: 14.02.2024

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my Client, Mr. Prahlad P. Upadhyay, that he purchased a Flat being Flat No. 433 First Floor, Bright Sunaita C H S Ltd; Building No. 15, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075 hereinafter referred to as "the Said Old Flat" from Mrs. G. Lakshmi vide an Agreement For Sale date 26^a November, 1993.

Further, Mr. M. S. V. Chalam had purchased the Said Old Flat the details of which are not available. My client state that he has Lost / Misplaced both the above mentioned **ORIGINAL** Agreement/s entered nto between the parties therein in respect of said Old flat. Further, upon he death of Mr. S. V. Chalam, the society had transferred the Membershir and the Share Certificate in the name of his widow, MRS. G. LAKSHMI as per the Bye-Laws of the Society and she became the Nominal member of he said old society and my client claims that no objection for which has een raised till date. Further, the building of the said old society in which the said old flat was situated underwent the process of redevelopment by demolishing the old building and constructed a new building and Mr. Prahlad P. Upadhyay, has been allotted the said Flat being Flat No. 702, Seventh Floor, A Wing, Bright Sunaita C H S Ltd; Building No. 15 Rajshree Status, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075, [hereinafter referred to as "The Said New Flat"] by M/s. Rajshree Developers vide a Permanent Alternate Accommodation Agreement

bearing Document Registration No. **KRL-3/9916/2019** dated **25/07/2019.** That any Claimant / Objector / Person / Legal Heir(s) / Individual / Firm Company having Rights, Title, Interest, Benefit, Objection, Claim or Demand of any nature whatsoever in and upon the said old Flat & Said New Flat by way of Sale, Transfer, Contract, Agreement, Mortgage Legacy, Assignment, Trust, Easement, Exchange, pheritance Gift Succession Maintenance Occupation Possession of otherwise howsoever shall submit their grievance with copies of such documents and other proofs in support of their claim / objection within a period of 15 [Fifteen] days of this Notice at - Adv. Nimish Savla, 29 / 848, Pant Nagar, Ghatkopar - (East), Mumbai - 400075 otherwise if the said rievance of obstacles or objections raised after the expiry of said period of 5 [Fifteen] days shall not be entertained.

This notice is published to retain the Title in the Said Old Flat & The Said New FLat and for informing that my client may enter into a Conveyance Deed after the expiry of the said period of 15 days [Fifteen] lays and the negotiations shall be completed without any reference to such claims and the claims, if any, shall be deemed to have been given up r waived and not bindiing on my clients or the subsequent Purchasers. It anyone has found the Agreements they are herewith requested to kindly ontact the Advocate and hand over the Original Agreements.

Place: Mumbai NIMISH N. SAVLA

Place: Mumbai (Advocate, High Court, Bombay) Date: 14-02-2024



11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadar arel, Mumbai – 400013. Appendix – IV [Rule – 8(1)]

POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the authorised officer of Tata Capital Limited ("TCL") (transferee of Tata Capital Financial Services Limited vide Order dated 24th November 2023, the National Company Law Tribunal (NCLT), Mumbai Bench, has duly sanctioned the Scheme of Arrangement between Tata Capital Financial Services Limited ("TCFSL") and Tata Cleantech Capital Limited ("TCC") as transferors and Tata Capital Limited ("TCL") as transfererors and Tata Capital Limited ("TCL") as transfererors and Tata Capital Limited ("TCL") as transferere under the provisions of Sections 230 to 232 (w Section 66 and ther applicable provisions of the Companies Act, 2013 ("said Scheme") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 20.03.2023 calling upon the Borrower/Mortgagors/Guarantors, Dr. Sanam Basheer (Borrower/Mortgagor), City Hospital Private Limited (Co-Borrower) & Mr. Basheerudin Rehman Abdul (Co-Borrower) herein, to repay the amount mentioned in the notice being Rs. 8,12,98,890.96 (Rupees Eight Crores Twelve Lakhs Ninety Eight Thousand Eight Hundred Ninety and Paise Ninety Six Only) as on 15th March 2023 within 60 days from the date of the said notice. The Borrower/Mortgagor/Co-Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Mortgagors/Courantors and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the secured property/assets described herein below in exercise of powers conferred on nim/her under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 10th day of February

ower/Mortgagor/Co-Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to The Borrower/Mortgagor/Co-Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property/assets and any dealings with the property/assets will be subject to the charge of the Tata Capital Limited ("TCL") (Transferee of Tata Capital Financial Services Limited TCFSL) for an amount Rs. 8,12,98,890.96 (Rupees Eight Crores Twelve Lakhs Ninety Eight Thousand Eight Hundred Ninety and Paise Ninety Six Only) as on 15th March 2023 together with further interest thereon at the contractual rate of interest till the date of payment & expenses thereon.

The Borrower/ Mortgagor/ Co-Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act in respect of films available to redeem the secured assets.

of the Act, in respect of time available, to redeem the secured assets SCHEDULE DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED BY BORROWER/NOTICEE NO.1. All that pieces or parcel of property described herein below as more particularly defined and described in the Registered Deed of Mortgage dated 1st June 2022.
/Khata No. | CTS Nos.417, 417/1, 417/2 and 417/3 and Old Survey Nos.81/1

part & 81/3 part. Plot No..../Flat No. Bungalow No.2 Area of the Bungalow: 1,144 Sq. Ft. Built up Area leasurement / Extent of property Area of the Land: 4,486 Sq Mtrs. Location / Land-marks / name of the Village Deonar, Taluka South Salsette, Registration Sub Distric area, Mohalla (it should give clear Bandra, District Mumbai Suburban, Opposite BARC Hospital location of the property so as to Deonar Farm Road, Deonar, Mumbai – 400 088. reach the spot in case of need) City/District Mumbai

Survey / Door / Patta / Khata No.

Boundaries: Shri Mukhlia Shums Tayabji Westby Deonar Farm Road South by Deonar Farm Road North by Nalla

Date: 14th February 2024 Place: Mumbai

Authorised Officer Tata Capital Limited

PUBLIC NOTICE

o General public in large that, myself is the lawful owner/ possessor of Bungalow No. A/7, Green Field Society, Near Ashraf Apartment, Mujahid Road, Kausa, Mumbra, Dist, Thane - 400612 The aforesaid Bungalow original Agreement for sale which, I had purchased from SHARAF DEVELOPERS In the year 15th March 1988 reported has been lost/ Misplaced on 7th February 2024 from my home. Lost/Misplaced complaint of aforesaid Bungalow original sale agreement has been lodged at Thane Commissione office on Monday 12th February 2024 hence the finder please handover the same to the Undersigned, if any one misuse will be prosecuted. Any person/s has any claim, claim of ownership, interest, right, any liabilities in any manner should be brought in the knowledge of the Undersigned within 7 days from the issue of this notice, no claim/objection will be entertained after stipulated time period, and received if ny, shall be considered as null and void for all future transactions.

MRS VASMEEN AFZAI SHAIKE Mobile : 77386 70525

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that my clients Mrs. ASHA MAHENDRA DHINGRA & MRS. RAJ RANI MEHTA have succeeded to all rights in ownership residential premises being a Flat No.602, 6th floo of B building, in Juhu Irla Parimal Cooperative Housing Society Ltd, situated at Behind Roopdarsha 'D' building, Juhu Lane, Andheri (W), Mumbai 40004 admeasuring 925 Sq.ft built up area along with the benefits under share certificate no.84/B-602 (distinctive nos.416 to 420 both inclusive) through their deceased father Late Mr. SOHANLAL G CHAWLA & thereafter deceased mother Late Mrs KALAVANTI CHAWLA Late Mr SOHANI ALG

CHAWLA was the original owner.

Late Mr. SOHANLAL G CHAWLA expired or 30-01-2012 and after his death the said Flat was ransferred to the name of his wife, i.e. my client other Late Mrs. KALAVANTI CHAWLA - mother kpired on 07-12-2021 leaving behind them Mrs. SHA MAHENDRA DHINGRA & MRS. RAJ RANI MEHTA daughters as the only heirs and successors If any person/institution having any claim/objection by way of inheritance, and/or any encumbrances he/she/they should contact/write to the undersigne within 14 days from the date of this notice. Thereafte it shall be presumed that there is no claim/objectic bout the title of Mrs. ASHA MAHENDRA DHINGRA & MRS. RAJ RANI MEHTA to the SAID FLAT being the rightful successors of the deceased original OWNERS.

Adv. NILANJANA M. SHAH Adv. NILANJANA M. SHAH G-31, Ground Floor, Shrinivas Building, Prarthana Samaj Road, Vile Parle (East), Mumbai - 400057. Date-14/02/2024 Place-Mumbai

नोटीस

हमारा विक्रय पत्र रजिस्ट्री चिंचोली रोड मलाड पश्चिम, मुंबई के आसपास कहीं खो गयी हैं जो कि शीमती सत्या देवी पत्नी शी शान्ति प्रसाद से शी विनोद कुमार पुत्र शी रामेश्वर दयाल व शी पूर्णानंद बहुगुणा पुत्र शी एल पी बहुगुणा ने ख़रीदी थी।

इसका बही नं०-१, ज़िल्द नं०-३९०१, पृष्ठ ३४७ से ३६६ पर दिनांक ३०.०४.२०११ पर दर्ज व अंकित है। भविष्य में इनका कहीं दुरूपयोग न हो।

गजपाल सिंह नेगी पुत्र शी नंदन सिंह नेगी निवासी-इ ११०३

धीरज गंगा, चिंचोली रोड मलाड, मुंबई ४०००६४ मो. ९८३३४८९७८८

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my client is lawful owner of the property mentioned herein the said Flat/Property was sold by M/s. S.P. Developers by Registered Agreement to MR. GOVIND KESHAV MAKWANA on 10/12/1998 vide its document No. Vas 2-5379/1998 being Flat No. 301, A Wing, on Third Flo NEW MANDAR CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, area admeasuring about 515 Sq.ft. (Super Built up), being Survey No. 98 (Old Survey No. 398), Hissa No 3-B Prt, layout Plot No. 21, Village: Achole, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar but MR. GOVIND KESHAN MAKWANA was expired on dated 29/03/2008 thereafter his wife Mrs. Galal Govind Makwana also expired or 21/06/2010 by leaving behind their legal heirs are 1. MR /INAYAK JADHAV (Married Daughter), 3. MR KANTIBHAI GOVIND MAKWANA (Son) this are only lega eirs, no any other legal heirs, and no. 2 & 3 will execute Release Deed for aforesaid Flat in favour of no. 1 i.e. **M**r. Pravin Govind Makwana if Any person or persons having any claim towards the said sellers in respect of the said structure or rights of whatsoever nature on the said structure or any part thereof may inform in writing to me within 7 days from the date of publication of this notice. Ir absence of objection the said property shall be deemed a free of all encumbrances and claims and free from

free or an encomment litigations and is of clear title.

Mr. D.S. Pandey Date: 14/02/2024 (Advocate High Court Shop No. 66, 67, Golden Trade Centre, Opp. Fly Over Bridge, Nallasopara (E), Tal. Vasai Dist. Palghar

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that the property mentioned herein the said Flat/Property was sold by M/s. Suvidha Builders & Developers by Registered Agreement for Sale to MISS. SHILPA ISHWARDAS RATHI (After marriage Mrs. Shilpa Akhilesh Somani) & MR. ISHWARDAS NANDLAL RATHI on 05/07/2007 vide its Wing, on First Floor, Regal Complex Co.Op.HSG Soc.Ltd, total area admeasuring 50.64 Sq. mtrs (Carpet Area), being Survey No. 2 (Old Survey Nos. 2/4 (Carpet Area), being Survey No. 2 (Old Survey Nos. 24, 13/12, 17/13, 15/1, 15, 1/2, 14/2, 3/5 & 3/6), Village-Achole, Vasai (E), Tal-Vasai, Dist. Palghar but MR. ISHWARDAS NANDLAL RATHI was expired on date 15/01/2008 after his death his legal heirs 1. Smt. Lata shwardas Rathi 2. Abha Amit Mehta (Married Daughte Shilipa Akhilesh Somani (Married Daughter) 4. Mr. Vishal Ishwardas Rathi this are only legal heirs, no any other legal heirs, and no. 1, 2 & 4 will execute Relea Deed for aforesaid Flat in favour of no. 3 i.e. MISS SHILPA ISHWARDAS RATHI (After marriage Mrs Shilpa Akhilesh Somani), if Any person or person having any claim towards the said sellers in respect of the said structure or rights of whatsoever nature on the said structure or any part thereof may inform in writing to mowithin 7 days from the date of publication of this notice, li absence of objection the said property shall be deeme as free of all encumbrances and claims and free from as tree or all should be litigations and is of clear title.

Mr. D.S. Pandey

Date: 14/02/2024 (Advocate High Court Shop No. 66, 67, Golden Trade Centre, Opp. Fly Over Bridge, Nallasopara (E), Tal. Vasai Dist. Palghar

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. दिनेश गुरुनाथ कोळबकर हे फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, क्षेत्रफळ ३२० चौ.फु. सुपर बिल्टअप क्षेत्र, साई गीता को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., नोंद क्र. टीएनए/(टीएनए)/ एचएसजी/(टीसी)/९८५९/१९९८-१९९९, दिनांक १३.०४.१९९८, तसेच भागप्रमाणपत्र क्र.१२, अनुक्रमांक ५६ ते ६०, नवघर फाटक रोड, भाईंद्र (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०५ येथील जागेचे कायदेशीर वारसदा आहेत. मे. स्मिता कन्स्टक्शन कंपनी आणि श्री. गरुनाथ महादेव कोळंबकर यांच्या दरम्यान दिनांक १५.०८ **श्री. गुरुनाथ महादेव कोळंबकर** यांचे २६.०२.१९९७ रोजी नेधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदा १) श्रीमती गोदावरी गरुनाथ कोळंबकर (पत्नी), २) श्रीमर्त नम्रता विजयकुमार साळगांवकर (विवाहापुर्वीचे नाट सुचिता गुरुनाथ कोळंबकर) (मुलगी), ३) श्री. संदेश गुरुनाथ कोळंबकर (मुलगा) व ४) श्री. दिनेश गुरुनाथ कोळंबकर (मुलगा) हे आहेत. सर्व कायदेशीर वारसदारान श्री. दिनेश गुरुनाथ कोळंबकर यांच्याकडे त्यांचे स अधिकार हस्तांतर केले आणि आता अर्जदार हे सद फ्लॅटचे १००% मालक आहेत.

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक कंपनी, संस्था इत्यादींना काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे आक्षेप सदर सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवावेत. अन्यथा नशा व्यक्तींचे दावा सदर फ्लॅटवरील त्याग केले आहेत असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

. दिलीप के. पांड्ये वकील उच्च न्यायालय बी/१०९, भाईदया नगर 'बी' इमारत, नवघर रोड, भाईंदर

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर नोटीस

याद्वारे कळविणेत येते की. श्री. मनोहर विष्णपंत गज्जर रा. रूम नं. ७०४, बिल्डींग नं. ६, कोकण सागर को. ऑप. हौ. सोसायटी. कोकण हॉस्पिटलजवळ. दत्ताराम गोविंद वायकर रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई, - ४००६०, हे पे ॲण्ड अकाऊंट डिपार्टमेंट, वांद्रे (पूर्व) येथे कार्यरत कर्मचारी येथे शिपाई म्हणून कार्यरत असताना दिनांक १९.०४.२०२१ रोजी मयत झाले मृत्यूपश्चात् त्यांना पुढे नमुद केल्याप्रमाणे कायदेशीर

वारस	आहेत.		
अ. क्र.	नाव (विवाहीत महिला असल्यास लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचे अशी दोन्ही नावे नमूद करावीत.)	वय	मृत व्यक्तीर्श नाते
₹.	श्रीमती रेखा मनोहर गुज्जर	६६ वर्षे	पत्नी
٦.	श्री. अतिश मनोहर गुज्जर	३५ वर्षे	मुलगी
₹.	कु. अश्विनी मनोहर गुज्जर	३३ वर्षे	मुलगी

उक्त नमुद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ति पश्चात त्यांच्यानिवृत्तवेतन/बँकठेवी/प्रॉव्हीडंट फंड/अनुकंपा तत्वासाठी (शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वारस या नात्याने), म्हाडामार्फत देणेत येणाऱ्या निवासी गाळयाचा लाभ् मिळणेकरिता (मृत गिरणीकामगाराचे वारस या नात्याने) वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे. त्या अनुषंगाने कृणा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादाभाई नौरोजी रोड राहसार्व्यार जवरा पाय कायालय, दादामाइ नाराजाराङ, अंधेरी (प), मुंबई - ४०००५८ यांचेकडे लेखी पुराव्यासह नोटीस प्राप्त झालेपासून ७ दिवसांत संपर्क साधावा.

अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेणेत दिनांक: १४/०२/२०२४

अर्जदार नाव : श्रीमती रेखा मनोहर गुज्जर पत्ता : रूम नं. ७०४, बिल्डींग नं. ६, कोकण सागर की.ऑप. हौ.सोसायटी, कोकण हॉस्पिटलजवळ, दत्ताराम गोविंद वायकर रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई, - ४०००६०.

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for Equity 50 Shares face value Rs. 10/- Dist. Nos. 9080650 to 9080699 Of ABBOTT INDIA LTD. Standing in the name (s) of DAKSHA MAHESH GANDHI has/ have been lost or mislaid and the undersigned has/ have applied to the Company to issue duplicate Certificate (s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office. ABBOTT INDIA LTD. 3-4 CORPORATE PARK. SION-TROMBAY ROAD. MUMBAI- 400071, within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate (s).

Name (s) of Shareholders(s) Daksha Mahesh Gandhi Date-10.2.2024

जाहीर नोटिस

तमाम जनतेस या जाहीर नोटिसिने कळविण्यात येते की, जमीन सिटी सर्वे नं ५७६ (क्षेत्रफळ ४२९. १० चौरस मीटर)) व जमीन सिटी सर्वे नं ५७७ (क्षेत्रफळ ४२८.६० चौरस मीटर), टीका नं. २ यांचे एकत्रित क्षेत्रफळ - ८५७.७ चौरस मीटर, व त्यावरील इमारत नामे ''कर्तव्य सदन'' (तळ मजला व दोन मजले समाविष्ट), जी महात्मा गांधी रोड, नौपाडा, ठाणे (प) येथे आहे (ह्यापुढे 'सदरहू मिळकत'). सदरहू मिळकत ही माझे अशील श्रीमती सुधा चिंतामण गोडबोले ह्यांच्या मालकीचीँ व प्रत्यक्ष कब्जेवहिवाटीची मिळकत आहे. सदरह् मिळकत ही बोजा विरहित व निर्वेध. अशीँ आहे असे माझ्या अशिलाचे म्हणणे आहे. श्रीमती सुधा चिंतामण गोडबोले ह्यांचे सदरह् मिळकत बाबतचे टायटल हे निर्वेध आहे ह्याची खातरजमा करण्याबाबत ही जाहिर नोटिस देण्यात येत आहे

सदरह मिळकतीवर कोणाचाही, कोणताही

हक्क, अधिकार जो दान, लीज, विसार, पावती, कोर्ट डिक्री, साठेखत, विकसन करारनामा, खरेदीकरार, फारोक्त खत, भाडेकरार, जनरल मखत्यार, अन्नावस्त्र, मत्यपत्र बोजा करार इत्यादि किंवा इतर कोणत्याही दस्ताच्या प्रकारे स्थापन. निर्माण झाला असेल, त्यांनी ही सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत कागदोपत्री पुराव्योसह आमच्या खालील पत्त्यावर येंऊन कागदपत्रांच्या मूळपत्र दाखवून, झेरॉक्स पत्र देऊन लेखी हरेकत घ्यावी. मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास सदरह् जमीन मिळकत हि निर्वेध आहे असे समजले जाईल. तसेच मदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. जर कोणीही व्यक्तीस सदरह मिळकतीबाबत अधिकार, हक्क असतोनासुद्धा त्यांनी वरील मुदतीत हरकत घेतली नाही तर त्यांनी त्यांचा सदरह मिळकतीबाबत हक्क, अधिकार माझ्याँ अशिलांच्या लाभात कायमचा सोडला आहे असे समजण्यात येईल

दिनांक:- १३/०२/२०२४

श्री सचिन वैशंपायन वकील

सदनिका क्रं. १०२, निळ्कंठ निवास सोसायटी, राम मारुती क्रॉस रोड नं. १, नौपाडा, ठाणे (प)

मो. नं - ९३२२२२१५१८







Email: kb@jnxaamcol.co.in/ info@jnxaamcol.co.in CIN: L74999MH1947PLC005695 EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER
AND NINE MONTH ENDED DECEMBER 31, 2023
(Rs. in Lakhs, exce

(RS. In Lakins, exce					except EPS)	
PARTICUI ARS	Quarter Ended			Nine months Ended		Year Ended
	12/31/2023	9/30/2023	12/31/2022	12/31/2023	12/31/2022	3/31/2023
	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Reviewed	Audited
Total Income from Operations	497.88	533.38	514	1482.89	1515	2034.65
Net Profit / (Loss) for the period	-15.68	32.81	35	29.71	154	175.96
(Before tax, Exceptional and/or Extraordinary items)						
	-15.68	32.81	35	29.71	154	175.96
(After Exceptional and / or Extraordinary items)						
Net Profit / (Loss) for the period after tax	-5.32	33.80	20	20.73	107	125.44
	-5.32	33.80	20	20.73	107	125.44
	149.94	149.94	149.94	149.94	149.94	149.94
Basic & Diluted	-0.36	2.26	1.32	1.39	7.15	8.38
	Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items)	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period comprising Profit / Loss for the period (after Tax) and other Comprehensive Income (after Tax) Equity Share Capital 149.94 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations)	12/31/2023 9/30/2023 Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed 15/88 533.38 Net Profit / (Loss) for the period 15.68 32.81 Reviewed 15.68 33.80 Reviewed 15.68 Reviewed 15.68	12/31/2023 9/30/2023 12/31/2022 Reviewed Revi	PARTICULARS	Quarter Ended Nine months Ended 12/31/2023 9/30/2023 12/31/2022 12/31/2023 13/33 12/31/2023 13/33 13

NOTES: 1. The above is an extract of the detailed Financial Results for the Quarter ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Financial Results for the Quarter and nine month ended 31st December 2023 are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's

of the Company at their meeting held on 13-02-2024.

3. The Figures have been rounded to the two decimals of the lakhs. Previous year's figures have been regrouped, recast and rearrange wherever necessary to make them comparable with the current period figures.

For JAINEXAAMCOL LIMITED

Sd/-MOHANLAL Z. KOTHARI MANAGING DIRECTOR DIN: 01486305

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र ४१९०९४. शाखा कार्यालय: १ला मजला, बकार मंझिल, ६३ एमजी रोड, लोणावळा-४१०४०१

प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशील: नाव: सिद्धार्थ हुंदेकरी, ईमेल: siddhartha.hundekari@bajajfinserv.in मोबा.क्र.:९७६७१११०११ सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

येथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह–कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटे**ड **(बीएचएफएल)** कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभृत मालमत्ता/मालमत्ता रफायसी कायदा २००२ आणि तेथील नियमांनुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमतेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी बोली लावून **१९.०३.२०२४ रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभत मालमत्तेची विक्री केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत **जसे आहे जे आहे**. **जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट

नियम (यापुढं नियम म्हणून सदर्भित) आणि	येथे नमूद केलेल्या अटी व शतीवर:	
कर्ज खाते तपशील/कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता	 ई-लिलावाची तारीख आणि वेळ, २. इरठे सादर करण्याची शेवटची तारीख, ३. मालमत्ता तपासणीची तारीख आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील 	१. राखीव किंमत, २. मालमत्तेचे इरठे, ३. बोली वाढविणे
कर्ज: एच६ई५एचएलडी०२६९९५२ व	१. ई-लिलाव दिनांकः १९.०३.२०२४ रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा	१. राखीव किंमतः
एच६ई५एचएलटी०२९७७२९	दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह	रू.१६,००,०००/- (रूपये सोळा
१. भेरराम बिजाराम देवासी (कर्जदार)	२. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दि.१८.०३.२०२४	लाख फक्त)
२. गेनदु बिजाराम देवासी (सह-कर्जदार)	रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)	२. इरठे: रू.१,६०,०००/-
दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.२०४, ए विंग, लक्ष्मी कॅस्टेल्लो	३. निरीक्षणाची तारीख व वेळ: दि.१४.०२.२०२४ ते १६.०३.२०२४ रोजी	(रूपये एक लाख साठ हजार फक्त)
अपार्ट., नेरळ, कर्जत, रायगड, महाराष्ट्र–४१०१०१.	स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.	राखीव किंमतीच्या १०%.
एकूण थकबाकीः रू.३५,५७,०३१/- (रूपये	४. स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, ए विंग, लक्ष्मी	३. बोली वाढविणेः रू.२५,०००/
पस्तीस लाख सत्तावन्न हजार एकतीस फक्त) पुढील	कॅस्टेल्लो अपार्टमेंटस्, क्षेत्रफळ कार्पेट क्षेत्र ५९० चौ.फु. सर्व्हे क्र.६३/३,	- (रूपये पंचवीस हजार फक्त) व
व्याज आणि दिनांक ०६.०२.२०२४ रोजी पासून	६३/४, ६३/५, बोपेले रोड, नेरळ, ता. कर्जत, जि. रायगड-४१०१०१,	त्यापटीने.
जमा झालेल्या शुल्कांसह.	कर्जत महाराष्ट्र–४१०२०१ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड.	

सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

- जाहिर लिलाव **जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर** आयोजित केले जात आहे आणि **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**ला ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे.
- प्रतिभृत मालमत्ता राखीव किंमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही.
- लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल.
- ई-लिलाव https://bankauctions.in या पोर्टलद्वारे **१९ मार्च, २०२४ रोजी स.११.०० ते दु.१२.००** पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारास बोलीदारांना उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्तींकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/
- auction-notices ला भेट द्यावी किंवा स्पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

प्राधिकृत अधिकारी, (सिद्धार्थ हुंदेकरी) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंद. कार्या.: पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९. दूर.:(९१-२२)२८२६ ६०००; फॅक्सः(९१–२२)२८२६ ७३३७, E-mail ID: investorgil.im@pg.com; in.pg.com याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीने पारित केलेली खालील भाग प्रमाणपत्रे हरविली/अपस्थापित झाली असे कळविण्यात आले आहे आणि त्यामळे नोंदणीकत धारकांनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याकरिता कंपनीकडे अर्ज केला आहे.

वाति वाति रसायुक्त मिना दुर्गत मार्यम् । प्रतिरागि मिना प्रशान । मिना मिना मिना मिना मिना मिना मिना मिना					
फोलिओ	नोलिओ भागधारकाचे नाव भाग विशिष्ट क्रमांक		शेअर्सची		
क्र.		प्रमाणपत्र क्र.	पासून	पर्यंत	संख्या
८०३५	ओमवती शर्मा	८०३५	८०२७७१	८०२८७०	900
त्ररील भाग	प्रमाणपूर्वालालन स्वरेटी किंता व	होणत्यादी प्रकारचे त	त्यवद्याः काण्याविकट	दशाग टेपयान येन	आहे मटा भा

प्रमाणपत्रांशी संबंधित कंपनीसोबत कोणताही दावा/दावे असणाऱ्या कोणाही व्यक्ती/व्यक्तींनी तो दावा कंपनीच्या वर दिलेल्य पत्त्यावरील नोंदणीकृत कार्यालयाकडे सदर सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोंदवावा. या कालावधीनंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि कंपनी प्रतिलिपी भाग प्रमाणपत्रे पारित करण्याची प्रक्रिया सुरू करेल.

दिनांकः १२ फेब्रुवारी, २०२४

ठिकाणः मंबर्ड

सही/ फ्लेविओ मचाडो कंपनी सचिव

जिलेट इंडिया लिमिटेडकरीत

Mr. Sultanali Karmali Jessani the owner jointly with Mrs. Faiza Sultanali Jessani a Member of the "Yuwan Apartments (Bandra) Co-operative Housing Society Ltd having, address at Mount Mary Road, Bandra (West), Mumbai – 400 050 and holding flat/ tenement No. B 122 in the building of the society, died on 10th of February 2012 without making any nomination and Mrs. Faiza Sultanali Jessani is claiming the shares of the decreased and applied to the society. The SMT. TARABEN K. THAKKER Member the deceased and applied to the society. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/ her/ their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the of Duplicate Share Certificate. eceased member in the capital/ property of the For and on Behalf of BHOUMIK C.H.S LTD., ociety in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, f any, received by the Society for transfer of

of the society For and on behalf of Yuwan Apartments Bandra CHSL Hon. Secreta PLACE: MUMBAI I DATE: 14 FEB 2024

shares and interest of the deceased member in

the capital/ property of the society shall be dealt

with in the manner provided under the Bye-law

PUBLIC NOTICE

objectors to the transfer of the said shares an

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by Mahesh Arjun Bakalkar, owner of Room No. 3/333/4048 situated at Tagore Nagar, Vikhroli (E Mumbai - 400 083 (herein referred to as said Room) applied for mortgage loan against the said room from The saraswat co-operative Bank Ltd., Vikhroli Branch. AND WHEREAS Originally said Room allotted by MHADA to Arjun Bhiwa Bakalkar

who died intestate ON 10.05.1990 at Mumbai, thereafter the authority transferred the said room on the name of present owner Mr. Mahesh A. Bakalkar. . AND WHREAS the original Allotment letter issued by MHADA in favour of late owner Arjun Bhiwa Bakalkar, alongwith Payment receipts, has been misplaced.

All the persons are hereby informed not to deal or carry out any transaction with any one on the basis of said missing documents or if anyone has already carried out or being carried out or any person having claim by way of sale, lease, lien, gift mortgage, pawn, pledge, and or any lega hires of Arjun Bhiwa Bakalkar whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within fourteen days from the date of the publication of this notice, failing which all such claims, if any, shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained, and my clients, presuming that there are no claims may proceed ahead and conclude the mortgage proceedings with the said saraswat co-operative Bank Limited,

SCHEDULE Room No. 3/333/4048 situated at Tagore

Nagar, Vikhroli (E), Mumbai - 400 083 Village - Hariyali, Taluka - Kurla MSD Survey No. 113 C.T. S No. 153 S.S. Vichare (Advocate)

Office No. 1, Sai Shraddha 'C' Wing, Behind Vikhroli Bus depot, Vikhroli (E) Mumbai - 400083.

PUBLIC NOTICE

Owner of Flat No. A-101 Addres BHOUMIK CO-OP.HSG.SOC.LTD. Ramqulli, S.V. Road, Kandivali (West) lumbai-400067 & holding Share Certificate No.5, Distinctive Nos. 21 to 25 which has been reported lost/misplaced. I anyone having any claim/ objection should ontact to The Society Treasurer Bhara Sangani, 301, Sunrise Tower, Nea dukia School, Ramgully, S.V.Road Kandivali (West), Mumbai-400067, withir 15 days. Thereafter no claim will be considered & society will proceed for issue

We at Eskay Silk Industries Pvt Ltd like to offer 56 scrap machines for sale as is where is basis. Auction would be held at our Bhiwandi

premises having address as mentioned below on 16th Feb 2024 from 1pm to **2pm** along with a deposit cheque of Rs.50,000/- drawn in favour of M/s Eskay Silk

Industries Pvt Ltd. Kindly confirm your visit by mail on eskaysilk@gmail.com or contact at 98210-33921. Warehouse Address: House

No 931, New Taware Compound, Ground Floor, Narpoli, Bhiwandi - 421302, Thane.

जाहीर सूचना

. येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. मोहम्मदअली** जेवाजी भिंदरवाला हे श्री. मोय्येद एम. भिंदरवाल गांच्यासह **फलॅट क्र.ए/१८०५,** रिवेरा टॉव कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१ या जागेचे संयुक्त गलक होते, त्यांचे ११.०७.२०१५ रोजी निधन झाले भाता **श्री. मोय्येद एम. भिंदरवाला,** मयताचा मुलग यांनी सोसायटीकडे मयताचे शेअर्सचे दावा सांगितल

आम्ही याव्दारे, सोसायटीच्या भांडवल, मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य . विदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंव भाक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १९ **(पंधरा) दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/ nan/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य ारावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर . देलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले गहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श गोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने त्र्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. आज दिनांकीत १४ फेब्रुवारी, २०२४, मुंबई

लिगल रेमेडिज वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, पटेल इस्टेट सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate लोअर परळ शाखा, युनिट क्र.१, तळमजला, टाईम्स टॉवर, कमला मिल्स कंपाऊंड,

एस.बी. रोड, लोअर परळ पश्चिम, मुंबई-४०००१३. कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांना (कलम १३(२)) अन्वये मागणी सूचना . वर्भ: १५५३८/एलपी/आरईसी/वायकेटी/एचएल/फेब/२०२४/४

श्री. योगेश कल्याणराव ठाकरे, फ्लॅट क्र.१८०५, १८वा मजला, ए विंग, इमारत क्र.२, मेरिडीयन बिल प्रो प्रा.लि., पांचपाखाडी, तालुका ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्र-४००६०२. श्रीमती सुमन कल्याणराव ठाकरे (सह-कर्जदार), प्लॅट क्र.१८०५, १८वा मजला, ए विंग, इमारत क्र.२ मेरिडीयन बिल्ट प्रो प्रा.लि., पांचपाखाडी, तालुका ठाणे, मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्र-४००६०२.

विषयः मिक्यरीरायदोशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲमेरम ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ मिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये वितरीत मागणी सूचन

सेक्युरीटायक्षेत्रन अन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनाश्यियल ॲसेटस् ॲन्ड एनफोसंमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (यापुढे कायदा म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, लोअर परळ शाखे**चे अधिकृत अधिकार्र म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे प्रतिभूत धनको म्हणून संदर्भित) हे तुम्हाला खालीलप्रमाणे नोटीस जारी

श्री. योगेश कल्याणराव ठाकरे व श्रीमती सुमन कल्याणराव ठाकरे (यापुढे सदर भागीदार म्हणून संदर्भ) यांनी येथे अनुसूची ए मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभूत धनकोंच्या बाजूने भत करारामध्ये प्रवेश केला आहे. सदर आर्थिक सहाय्य घेताना. तम्ही वर नमद केलेल्या कराराच्या अट शर्तींनुसार कर्जाची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे वचन दिले आहे

तुम्ही श्री. योगेश कल्याणराव ठाकरे व श्रीमती सुमन कल्याणराव ठाकरे यांनी शेड्यूल बी मध्ये नमूद केलेली

तथापि, **ऑक्टोबर - २०२३** पासून, सदर आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे संचालन आणि आचरण अनियमित प्रतिभूत मालमत्तेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनुसार प्रतिभूत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे

दायित्व **रु.८,८०,५१८.५० (रुपये आठ लाख ऐंशी हजार पाचशे अठरा आणि पैसे पन्नास फक्त)** ज्याचा तपशीत

भविष्यातील व्याजदरासह येथे अनुसूची सी मध्ये नमूद केला आहे. पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेड करण्या वरील कराराच्या अटींचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि वकबाकीची पुर्वता करण्यात टाळाटार केली आहे. उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हप्ते आणि

न्यायतील व्यावाची परतफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभृत धनकोला ककांची में म्हणून मर्गाकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभृत धनकोला ककांची में म्हणून मर्गीकरण करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. **दिनांक २९.०९.२०२४** रोजी परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमुद करा) रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वांनुसार . नोटीसद्वारे सुरक्षित कर्जदार तुमच्या निदर्शनास आणून देतो की, कर्जदाराने सांगितलेली देणी/थकबाकी देयांची सतकेड करण्यात अवशस्त्री आणि दुर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाला कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून ६**० दिवसांच्या** आत प्रतिभूत कर्जदाराला **अनुसूची सी** मध्ये नमूद केल्यानुसार

कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासार्ठ केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह ९.९०%+२.००% दंड

व्याज प्रतिवर्ष दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात. कपया लक्षात घ्या की. तम्ही प्रतिभत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास देय रक्कम . 5.८,८०,५१८.५० (रुपये ऑठ लाख ऐंशी हजार पाचशे अठरा आणि पैसे पन्नास फक्त) पुढील व्याज आणि भानपंगिक खर्च आणि खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सचनेनसार वर नमद केल्याप्रमाणे. ातिभूत धनके करना १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व विकास कोराज्याते. भिन्न धनको करना १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व विकास कोराज्याते. भिष्कारांचा वापर करेल, ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे. १३(४)-जर

कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला, तर सुरक्षित कर्जदार त्याच्या सुरक्षित कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंवा अधिक उपायांचा

अवलंब करू शकतो, म्हणजे अ) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा,

असाइनमेंट किंवा विक्रीदारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे: सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारास

कर्जदाराच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेणे: परंत भाडेपड़ा. असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईत

जेथे कर्जदाराच्या व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल; परंतु पुढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग . तेल, तर प्रतिभूत धनको कर्जदाराच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेश संबंधित असेल; आणि उक्त कायद्याच्या इतर लागू तरतुदी अंतर्गत.

प्रतिभृत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८ ज्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तम्हाला हे देखील सचित केले जाते की कलम १३(१३) च्या अटींनसार कर्जदार/जामीनदार प्रतिभत धनकोच पुरस्ता । प्रकार कुरा करा कार्य का करने प्रतिप्राप्त कर अध्युक्त कराया है। तेखी समेती घेतत्याशियाय, अनुसूची बी मध्ये तपशीलवार तमूद केलेली प्रतिभूत मालमता बिक्की, भाडेष्ट्री किंवा अन्यथा हस्तांतरित करणार नाही. तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे, प्रतिबंधाचे कोणतेही उद्घंधन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याहं कारणास्तव, प्रतिभृत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्या सामान्य मार्गात, विक्री केली जाते उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभूत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अशा वसूली हत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल.

नागणीची ही सचना पर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभत धनकोंकडे तमच्याकडन देय असलेल्या आणि देय रकमेच्य ढील मागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावला जाणार । कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इत नेणत्याही अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता आहे.

पया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व ख -भाणि परिणामांसाठी तुम्हाला जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जाईल.

अनुसुची - अ (कर्जदाराने घेतलेल्या ऋण सुविधेचा तपशील)

कर्जाचा स्वरूप /

मंजूर दिनांक

आपले विश्वासु, प्राधिकृत अधिकार

उत्तरेस

चतुःसीम पूर्वेस

711.		-। नावा					
۶.	५५३८९३३०००१०५३	गृहकर्ज	१३.0१.२0२0	रु.७,६६,०००.००			
	अनुसुची – बी (प्रतिभूत मालमत्तेचे तपशील)						
अ.इ	.	धारकाचे नाव					
٧.	निवासी फ्लॉट क्र.१८०५, बिल्डिंग नं.२ मेरिडीयन ३९४/सी, क्षेत्रफळ २५८ मिरा भाईंदर महानगरपारि प्लॉट क्र.३९४ए/१ व ३	खंडचे तपशील खालीलप्रमाणे: , क्षेत्रफळ ३२० चौ.फु., १८व बिल्ट प्रो प्रा.लि., अंतिम प्ल १६.२० चौ.मी., पांचपाखाडी, तकेच्या क्षेत्रात. चतुसिमा पुढी १२४सी/१; पुर्वी: अंतिम प्लाट	ॉट क्र.३९४/ए व तालुका ठाणे, लप्रमाणे: उत्तर: अंतिम क्र.३९४सी/१ व	श्री. योगेश कल्याणाराव ठाकरे व श्रीमती सुमन कल्याणराव ठाकरे			

	अनुसुचा - सा (तारखनुसार दाायत्वाचा तपशाल)				
अ.	अ. खाते क्र. कर्जाचे स्वरूप/ तारखेनुसार व्याजासह		व्याज दर		
क्र.		मर्यादा	दायित्व (एलसी विकास		
			शुल्कासह)		
۶.	५५३८९३३०००१०५३	गृहकर्ज	₹.८,८०,५ १८.५०	9.90% + 9.00%	
L				दंड व्याज	

सार्वजनिक सूचना

याद्वारे जनतेला सचना देण्यात येत आहे की 1) श्री मुमताज अहमद अन्सारी आणि 2) श्री फिरोज अहमद अन्सारी हे दोन व्यावसायिक जागेच्या संदर्भात संयुक्त भाडेकरू आहेत (येथे अनुसूची आणि ॥ मध्ये नमद केल्याप्रमाणे) आणि श्री ममताज अहमद अन्सारी त्यांचे भाऊ श्री फिरोज अहमद अन्सारी यांच्या नावे, झालेल्या परस्पर अटींनुसार, या दोन व्यावसायिक जागेच्या संदर्भात त्यांचे 50% भाडेकरार हक्क सोडणे / नियुक्त करणे / हस्तांतरित करण्याची दचला आहे

उक्त मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागामध्ये

स्वारस्य असल्याचा दावा करणाऱ्या किंवा भाडेकराराच्या अधिकारांच्या अशा त्याग/ इस्तांत्रणावर आक्षेप असलेल्या सर्व व्यक्तींनी खाली नाव असलेल्या व्यक्तीस त्यांच्या कार्यालय क्रमांक 10, 2रा मजला , सिंग हाऊस, 23, अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मुंबई - 400023, या तारखेपासून 15 दिवसांच्या आत ते कळविणे आवश्यक आहे. असे न केल्यास. अशा दाव्याचा आणि/किंवा आक्षेपांचा कोणताही संदर्भ न घेता, असे हस्तांतरण पूर्ण केले जाईल आणि तसे असल्यास, माफ केलेले मानूले जाईल.

<u>अनुसूची-।</u> दुकान क्रमांक 30, तळमजला, हाजी चाळ, 71, मोरलँड रोड - उमर रजब रोड, मुंबई सेंट्रल मुंबई - 400008.

वुकान क्रमांक 2 तळमजला, अत्तरवाला कंपाउंड ु (तांबावाला बिल्डिंग), 234-234A-234AA-234B-234C, मौलाना आझाद रोड (रिप्पन रोड) मुंबई – 400008. दिनांक १४/०२/२०२४

सही/-श्रीमती झैनाब आर शेख अधिवक्ता, उच्च न्यायालय.

सर्व सामान्य जनतेने सचना ध्यावी की पदिनका क्र. **१०१** पहिला मजला, इमार क्रमांक **आर - ११, श्री साई गणेश को ऑप हौ. सो. लि.** एम.एम.आर.डी.ग कॉलनी, पुनम नगर, अंधेरी पूर्व, मुंबः ४०००९३, हि सदनिका **कै. केदारनाथ डी** यादव यांच्या नावे असन कै. केदारनाथ डी **यादव** यांचे निधन कोठारा गंभीरसिंहपू उत्तर प्रदेश येथे दिनांक ०२/०५/२००७ रोजी झालेले असून त्यांच्या मागे १) श्री सभाष चंद केदारनाथ यादव (मुलगा) २) श्री. कपिलदेव केदारनाथ यादव (मुलगा), ३) श्री. गुलाबचंद केदारनाथ

यादव (मुलगा), हे सदरच्या सदनिकेचे

कायदेशीर वारस आहेत.

जाहीर सूचना

श्री. सुभाष चंद केदारनाथ यादव सदरची सदनिका आपल्या नावे हस्तांत (Transfer) करीत आहेत. सर्व जनता, संस्था यांना सदर सदनिके मध्ये कोणताही दावा किंवा हक्क मागणी किंवा आक्षेप असल्या आवश्यक कागदपत्रा सह खालील नम् पत्त्यावर **१५ दिवसाच्या** कालावधीत आणण्याची सूचना घ्यावी, त्यानंतर दावे आक्षेप गृहीत धरले जाणार नाही.

सही/- आर- ११, सोसायटी कार्यालय श्री साई गणेश को. ऑप हौ.सो.लि एम.एम.आर.डी.ए. कॉलनी पुनम नगर अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३ दिनांक:१४/०२/२०२



[नियमन - ८ (१)]

ताबा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी टाटा कॅपिटल लिमिटेड ⁽"टीसीएल") (दिनांक २४ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या आदेशानुसार टाटा कॅपिटल फायनाब्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे हस्तांतरिती, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएनटी), मुंबई खंडपीठ यांनी टाटा कॅपिटल फायनाब्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ("टीसीएफएसएल") आणि टाटा क्लिनटेक कॅपिटल लिमिटेड ("टीसीसीएल") हस्तांतरणकर्ता म्हणून आणि टाटा कॅपिटल लिमिटेड ("टीसीएल" हस्तांतरिती म्हणून यांच्या दरम्यान कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ६६ आणि इतर लागू तरतुदींसह वाचावयाच्य कलम २३० ते २३२ च्या तरतुर्दीअंतर्गत व्यवस्थेची योजना ("सदर योजना") योज्यरित्या मंजूर केली होती.) चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनवये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ च्या नियम ३ सह वाचावयाच्या कलम १३ (२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २०.०३.२०२३ रोजी मागणी सचन इ सह वावावयाच्या कलम १२ (२) अतभार प्राप्त आधकाराचा वापर करून (दनाव २०.०३,२०२२ राजा माणणा सूचना पारित करून कर्णवार) माणणा सूचना पारित करून कर्णवार) आणि श्री. त सामक्र प्राप्त करून कर्णवार) आणि श्री. बशीरमहिन रेहमान अब्दुल (सह-कर्णवार) यांना सदर सूचनेमध्ये नमूद दि. १५ मार्च, २०२२ रोजीनुसारची रक्कम रू. ८,१२,१८,८९०,६६ (रायचे आ कंग्रेटी बारा लाख अव्याणणा हजार आवशे क्वाय कार्य क्षाय क् णहाणवटदार/जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेस सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकार यांनी सदर नियमनांच्या नियम ८ सह वाचावयाच्या सदर कायद्याच्या कलम १२(४) अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून दि. १० फेब्रुवारी, २०२४ रोजी तारण मालमत्ता/संपत्तीचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार/गहाणवटदार/जामीनदार, आणि सर्वसाधारण जनतेस यादारे सचित करण्यात येते की. त्यार्न महास्तार कार्यास्त्राताच्यास्त्राजानाच्यास्त्र जाना याचामास्त्र आस्त्रात्व बाह्यस्त्रात्वा व्यवस्त्रात्वे व्यव मानमतेबाबत कोणतारि व्यवहार करू नये आणि मानमतेबाबत असा कोणतारी व्यवहार केट्यास्त्र, तो ट्वा कॅपिटल फायनाब्शियल सर्विसेस लिमिटेड ("टीसीएफएसएल")च्या दि. १५ मार्च, २०२३ रोजीनुसारची रक्कम रू. . १९ . ९८ . ८९०.९६ (रुपये आठ कोटी बारा लाख अठ्याण्णव हजार आठशे नव्वद व पैसे शहाण्णव मात्र) आणि त्यासह र परताब्याच्या दिनारा प्रति । कार कार कार ताका अवान-नाव कार कार्य कार्य कार्य कार्य कार्य आपि प्रताब्याच्या कर परताब्याच्या दिनारापर्यति वावारील करारात्मक दराने व्याज आणि खर्च एवड्या रकमेच्या प्रमारास अधीन असेन. तारण मालमत्ता सोडविण्याकरिता कायद्याच्या कलम १३ च्या उप- कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार/ग्रहाणवटदार, जामीनदारांचे लक्ष वेधले जात आहे.

अनुसूची कर्जदार/नोटीसी क्र. १ द्वारे गहाणवट स्थावर मालमत्तेचे वर्णन नोंदणीकत गहाणवट करारनामा दिनांक १ जन, २०२२ मध्ये अधिक तपशीलवारपणे परिभाषित आणि वर्णन

कार्याकृत पहानवट करारमाना दिनाक ७ पून, रेस्स्र नव्य आवक त्रियाचितारपण पारमानित जाणि वर्णम केल्यानुसार खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचे सर्व खंड किंवा तुकडे.			
सर्वे/दरवाजा/पट्टा/खाता क्र.	सीटीएस क्र. ४१७, ४१७/१, ४१७/२ आणि ४१७/३ आणि जुना सर्खे क्र. ८१/१ भाग आणि ८१/३ भाग		
प्लॉट क्र/सदनिका क्र	बंगलो क्र. २		
मालमत्तेचे मोजमाप/मर्यादा	बंगलोचे क्षेत्रफळः १,१४४ चौ.फू. बिल्ट अप क्षेत्रफळ जिमनीचे क्षेत्रफळः ४,४८६ चौ.मी.		
	जाब देवनार, तालुका दक्षिण सलसेड्डे, नॉदणीकरण उप जिल्हा वांद्रे, जिल्हा मुंबई उपनगर, बीएआरसी रुज्जालयासमोर, देवनार फार्म रोड, देवनार, मुंबई - ४०० ०८८.		
शहर/जिल्हा	मुंबई		
चतुःसीमा			
पूर्वेस	श्री मुखलिया शम्स तय्यबजी		
पश्चिमेस	देवनार फार्म रोड		
दक्षिणेस	देवनार फार्म रोड		
उत्तरेस	नाला		
दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२४ ठिकाण: मुंबई	सही/- प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल लिमिटेड		

TATA

सर्व्हे/दरवाजा/पट्टा/खाता क्र

प्लॉट क्र.../सदनिका क्र.

टाटा कॅपिटल लिमिटेड

परिशिष्ट - IV [नियमन - ८ (१)]

ज्याअर्थी निस्तुरुवाक्षरीकार यांनी टाटा कॅपिटल लिमिटेड ("टीसीएल") (दिनांक २४ नोव्हेंबर २०२३ रोजीन्या आर्थशानुसार टारा कॅपिटन फावानिश्चित सर्विसेस लिमिटेड व हरतांतरिती, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएनटी), मुंबई खंडपीठ यांनी टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड ("टीसीएफारसएल") आणि टाटा क्लिबटेक कॅपिटल लिमिटेड ("टीसीसीएल") इस्तांतरणकर्ता म्हणब आणि टाटा कॅपिटल लिमिटेड ("टीसीएल" हस्तांतरिती म्हणून यांच्या दरम्यान कंपनी कायदा, २०१३ च्या तलम हह आणि <u>दतर ला</u>र ("सदर योजना") योज्यरित्या मंजूर केली होती.) वे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाब्शियल असेट्स ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमन, २००२ च्या नियम ३ सह वाचावयाच्या कलम १३ (२) अंतर्गत पाद्रत अधिकारांचा वापर करून दिनांक २७ १९ २०२३ रोजी मार्गणी सचना पारित करून कर्जदार महाणवदारा जाना जाना जाना वाहर के किया विजाय के स्वर्ध होता जाना स्वर्ध का विजय के स्वर्ध महाणवदारा है। महाणवदारा के स्वर्ध होता विजय के स्वर्ध होता है। ("सह-कर्जदार/जामीनदार"), राजेश जीवन उत्तमचंदानी ("सह-कर्जदार/जामीनदार")महाणवटदार"), सुनिता उत्तमचंदानी ("सह-कर्जदार/जामीनदार"), हनी धिरज नाणपाल ("सह-कर्जदार/जामीनदार"), गोविंद जीवन उत्तमचंदानी ("सह-कर्जदार/जामीनदार") यांना सदर सूचनेमध्ये नमूद दि. २२ नोव्हेंबर, २०२३ रोजीनुसारची रुक्कम क. ४,७३,८८,२७१.३८ (रुपये चार कोटी ज्याहत्तर लाख अठ्याऐशी हजार दोनशे एक्काह्तर व पैसे अडतीस मात्र) सर्दर सूचनेच्यो दिनाकापासून ६० दिवसांच्या आत परतावा करण्याची मागणी

कर्जदार/गहाणवटदार/सह-कर्जदार, सदर रक्कम परतावा करण्यास अयशस्वी ढरल्यामुळे, याद्वारे कर्जदार/ गहाणवटदार/जामीनदार आणि सर्वसाधारण जनतेस सूचना देण्यात येते की, निम्नरवासरीकार यांनी सदर नियमनांच्या नियम ८ सह वाचावयाच्या सदूर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून दि. ८ फेब्रुवारी, २०२४ रोजी तारण मालमत्ता/संपत्तीचा प्रत्यक्ष तांबा घेतला आहे

ण्याकरिता कायद्याच्या कलम १३ च्या उप- कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदार/ पारण नारामाता काराव्यवाज्य प्रमायाच्या प्रकारण १५ व्या उप चरान (६) व्या त्यार्थ्याच्या प्रकारण ग्रहाणवदरार/जामीनदारारी नामी नारायाच्या आहे. विशेषतः कर्जदार/ग्रहाणवटदार/जामीनदार, आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचित करण्यात येते की, त्यांनी मालमनेबाबत कोणताही हातहार करू नरे आणि मालमनेबाबत असा कोणताही हातहार केल्यास तो टाटा कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ("टीसीएफएसएल")च्या दि. २२ नोव्हेंबर, २०२३ रोजीनुसा

रक्कम रु. ४.७३.८८.२७१.३८ (रुपये चार कोटी ज्याहत्तर लाख अख्यागेंशी हजार दोनशे एक्काहत्तर व पैसे **अइतीस मात्र)** आणि त्यासह परताव्याच्या दिनांकापर्यंतचे त्यावरील करारात्मक दराने व्याज आणि खर्च एवढ्या दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२४

प्राधिकृत अधिकारी टाटा कॅपिटल लिमिटेड

गहाणवट मॉलमत्तेचे वर्णन गट क्र. १४०/१, १४०/२, १४०/४, १४०/५, १४०/६, १४०/७ आणि १४०/८

१) जमीन मोजमाप गट क. १४०/१ पैकी १ एच ३६आ

Ш	जाताजाताच जाजाजाच/जावाचा	7) 000101 011010114 010 95. 780/ 7 4451 7 64 845116
١	क्षेत्राचे ठिकाण/लॅण्डमार्क/नाव,	२) जमीन मोजमाप गट क्र. १४०/२ पैकी १ एच ३५आर
١	मोहल्ला (आवश्यक असल्यास	३) जमीन मोजमाप गट क्र. १४०/४ पैकी ०० एच ६८आर
١	ठिकाणावर पोहचता येईल अशा प्रकारे	४) जमीन मोजमाप गट क्र. १४०/५ पैकी ०० एच ३४आर
١		५) जमीन मोजमाप गट क्र. १४०/६ पैकी १ एच ४.५आर
١	हवे.)	६) जमीन मोजमाप गट क्र. १४०/७ पैकी १ एच ४२आर
١		७) जमीन मोजमाप गट क्र. १४०/८ पैकी ०० एच ७१.५आर
١		एकूण अकृषिक जमीन मोजमाप ६एच ९१आर
١		मु. गाव वढार निंबाळकर, ता. फलटण
١	शहर/जिल्हा	जिल्हा आणि नोंदणीकरण जिल्हा सातारा
١	चतुःसीमा	गट क्र. १४०/१ची (विक्री करारनाम्यामध्ये उल्लेखिल्यानुसार)
١	पूर्वेस	गट क्र. १४१
١	पश्चिमस	नाला
1	दक्षिणेस	गट क्र. १२९
١	उत्तरेस	गट क्र. १४२
١	चतुःसीमा	गट क्र. १४०/२ची (विक्री करारनाम्यामध्ये उल्लेखिल्यानुसार)
l	पूर्वेस	गट क्र. १४० पैकी उर्वरित जमीन
l	पश्चिमेस	गट क्र. १४० पैकी उर्वरित जमीन
l	दक्षिणेस	गट क्र. १४० पैकी उर्वरित जमीन
l	उत्तरेस	गट क्र. १४० पैकी उर्वरित जमीन
١	चतुःसीमा	गट क्र. १४०/४ची (विक्री करारनाम्यामध्ये उल्लेखिल्यानुसार)
l	पूर्वेस	गट क्र. १४१
١	पश्चिमस	नाला
١	दक्षिणेस	गट क्र. १२९
١	उत्तरेस	गट क्र. १४२
١	चतुःसीमा	गट क्र. १४०/५ची (विक्री करारनाम्यामध्ये उल्लेखिल्यानुसार)
١	पूर्वेस	गट क्र. १४० पैकी जमीन
	पश्चिमेस	गट क्र. १४० पैकी जमीन
J	दक्षिणेस	गट क्र. १२९
J	उत्तरेस	नाला
1	चतुःसीमा	गट क्र. १४०/६ची (विक्री करारनाम्यामध्ये उल्लेखिल्यानुसार)
	पूर्वेस	गट क्र. १४१ पैकी उर्वरित जमीन
1	पश्चिमेस	गट क्र. १४१ पैकी उर्वरित जमीन
J	दक्षिणेस	गट क्र. १२९
	उत्तरेस	नाला
1	चतुःसीमा	गट क्र. १४०/७ची (विक्री करारनाम्यामध्ये उल्लेखिल्यानुसार)
١	पूर्वेस	गट क्र. १४१ पैकी उर्वरित जमीन
I	पश्चिमेस	गट क्र. १४१ पैकी उर्वरित जमीन
1	चित्रामेच	गर क १२०

गट क्र. १४१ पैकी उर्वरित जमीन

गट क्र. १४१ पैकी उर्वरित जमीन

गट क्र. १२९